



महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
(Walk in interview)

मा.संचालक,आरोग्य केंद्र संचालनालय मुंबई यांचे पत्र क्र.संआसे/कक्ष-२अटे.क्र५/अवैअ गट-अ पदभरती/२१५८-६६/दि.०४-१०-२०१८ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरूपात (एकत्रित मानधनावर)११ महिने कालावधी करीता धुळे जिल्हयातील उपजिल्हा/ग्रामिण रुग्णालय/प्रा.आ.के./प्रा.आ.के.पथक या ठिकाणी रिक्त पदावर खाली नमुद केलेनुसार वैद्यकीय अधिकारी गट-अ म्हणुन थेट मुलाखतीद्वारे **(Walk in interview)** नेमणुका करण्यात येणार आहे.

अ.क्र.	पदांचे नांव	शैक्षणीक अर्हता	एकत्रीत मानधन	रिक्त पदे
१	वैद्यकीय अधिकारी गट-अ	एम.बी.बी.एस.	आदिवासी व दुर्गम भाग रु.८००००/- इतर भागरु.७५०००/-	०८ पदे (उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालये)
		पदव्युत्तर पदवी/ पदविका	आदिवासी व दुर्गम भाग रु.९००००/- इतर भागरु.८५०००/-	
२	वैद्यकीय अधिकारी गट-अ	एम.बी.बी.एस.	वरील प्रमाणे	१२पदे (प्रा.आ.के.करीता) ४ पदे आरक्षीत अ)ई.डब्ल्यु.एस.- १पद ब)एस.ई.बी.सी- ३पदे
		बी.ए.एम.एम व पदव्युत्तर पदवी/ पदविका	आदिवासी व दुर्गम भाग रु.४५०००/- इतर भाग ४००००/-	

अटी व शर्ती:-

- प्राथमिक आरोग्य केंद्राकडील १२ पदांपैकी जे ४ पदे आरक्षीत आहेत (ई.डब्ल्यु.एस - १ पद व एस.ई.बी.सी - ३ पदे) त्या पदावर त्याच जातीच्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. उर्वरित पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार नाही.
- कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे शासकीय नियमित कर्मचा-यामध्ये कोणतेही फायदे मिळण्यास मात्र असणार नाहीत.

3) कंत्राटी वैद्यकीय अधिका-यांची सेवा खालील कारणास्तव समाधानकारक नसल्यास कोणत्याही क्षणी त्यांची कंत्राटी सेवा पुर्व सुचना न देता समाप्त करण्यात येतील.

अ)दोन दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी विनापरवानगी गैरहजर.

ब)कामामध्ये निष्काळजीपणा.

क)बायोमेट्रीक प्रणालीवर हजेरी न लावणे.

ड)कामकाज अकार्यक्षम असणे/सेवेची कर्तव्ये व जबाबदार कटाक्षाने न पाळल्यास.

इ)गैरवर्तन/गैरव्यवहार केल्याचे निर्देशनास येणे.

ई)कार्यरत पदावर नियमित वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती झाल्यास.

4) ज्या उपजिल्हा रुग्णालय /ग्रामिण रुग्णालयाच्या रिक्त ठिकाणी एम.बी.बी.एस. / पदव्युत्तर पदवी/पदविका (विशेषज्ञ)धारक उपलब्ध होणार नाहीत. त्याठिकाणी एम.बी.बी.एस.अर्हता धारकांना नियुक्ती देण्यात येईल.

5) ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त ठिकाणीएम.बी.बी.एस अर्हताधारक उपलब्ध होणार नाहीत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस.अर्हताधारकांना नियुक्ती देण्यात येईल.

6) मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांचे वय ५८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

7) निवड झालेल्या वैद्यकीय अधिका-यांनी नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असेल .

8) निवड झालेल्या वैद्यकीय अधिकारी १ महिन्यांची आगाऊ सुचना जिल्हा शल्य चिकीत्सक,धुळे यांनास देऊन कार्यमुक्त होऊ शकतील.

9) खालील कारणास्तव कार्यमुक्त झालेल्या वैद्यकीय अधिका-यांना पुन्हा नियुक्ती मिळणार नाही.

अ) कंत्राटी म्हणुन नियुक्ती मिळाल्यानंतर कालावधी पुर्ण होण्यापुर्वी परवानगी न घेता गैरहजर असलेले व सोडुन गेलेले वैद्यकीय अधिकारी.

ब) शासन सेवेत ५८ वर्ष सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी.

क) शिस्तभंगांच्या कारणास्तव सेवा समाप्त केलेले वैद्यकीय अधिकारी.


ड) अनाधीकृत गैरहजर असलेले व शासन सेवेतुन काढुन टाकलेले व संपामध्ये भाग घेतलेले वैद्यकीय अधिकारी.

१०) नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिका-यांची सेवा समाप्त करतांना जो वैद्यकीय अधिकारी शेवटी रुजु झालेला आहे त्यांची सेवा प्रथम समाप्त करण्यात येईल.व इतर ठिकाणी रिक्त पद असल्यास त्या ठिकाणी नियुक्ती देणेबाबत प्राधान्य दिले जाईल.

११) वैद्यकीय अधिका-याकडुन त्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरुपाची असल्यामुळे सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात अधिकार सांगणार नाही व त्यासाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी

आंदोलन/संप/बंद इत्यादी करणार नाही.व त्यात भाग घेणार नाही.अश्या आशयाचे बंधपत्र १००/- रुपयांच्या स्टॅम्पपेपर वर घेण्यात यावे.

- १२) या सेवा कंत्राटी पध्दतीने असल्याने त्याबाबत कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
- १३) शासन सेवा शर्ती खाली ही सेवा नसल्याने त्या अनुषंगाने मिळणारे निवृत्त वेतन,विमा योजना,भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
- १४) वरील पदासाठी मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांनी आपले मुळ शैक्षणिक आवश्यक कागदपत्र व सत्यप्रतीसह उपस्थित रहावे.
- १५) प्रस्तुत अटी व शर्ती मध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार समितीकडे राखीव राहतील.
- १६) पदव्युत्तर अर्हता धारक यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेचशासकीय/निमशासकीय सेवेत अनुभव असलेल्या उमेदवारांना दर वर्षास २ गुण या प्रमाणे जास्तीत जास्त १० गुण देण्यात येतील.
- १७) उमेदवाराने अर्जासह शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे, अंतिम वर्षाचे गुणपत्रक (Marksheet), संबंधित वैद्यकीय परिषदेचे नोंदणीपत्रक, जातीचा दाखला व ई.डब्ल्यु.एस संबंधित दाखलाच्या सत्यप्रती व इतर आवश्यक मुळ कागदपत्र व सत्यप्रतीसह म.जिल्हाधिकारी सा० कार्यालय धुळे येथे दिनांक ११-०९-२०२० रोजी सकाळी **Walk in interview** (मुलाखती) साठी सकाळी ११-०० वाजता उपस्थित रहावे.
- १८) सध्या दर्शविण्यात आलेली रिक्त पदे या व्यतिरिक्त यापुढे होणारे रिक्त पदे अथवा गैरहजर वैद्यकीय अधिकारी यानुसार आवश्यकतेप्रमाणे **Walk in interview** पध्दतीने पदे भरण्यात येतील. तसेच जाहीरातीमध्ये दर्शविण्यात आलेल्या रिक्त पदांमध्ये **Walk in interview** च्या दिवशी बदल होऊ शकतो.


स्वाक्षरी/-

सदस्य सचिव तथा
जिल्हा शल्य चिकीत्सक धुळे